

कलम ४ (१) (ख) (दोन) नमुना 'ख'

पुणे येथील पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची अधिकार कक्षा
या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये

क

अ.क्र.	विभाग/डेपो	अधिकारपद	आर्थिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	
१	प्रशासन विभाग	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक	दैनंदिन संचलना कामी व महामंडळाचा कारभार चालविणेसाठी व संचालक मंडळाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून सर्व खर्चास मान्यता देण्याचे अधिकार अथवा मा.संचालक मंडळ यांनी प्रदान केलेले प्रशासकिय अधिकार. महामंडळाचे सर्व बँक व्यवहार करणेस व धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार	मा.संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार व मेमोरांडम ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन नुसार. आदेश क्र.१६६२ दिनांक २१/९/२०२१	
		सहव्यवस्थापकीय संचालक	रूपये १० लाखांच्या मयदिपर्यंत खरेदी विक्रीचे अधिकार, मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रदान केलेले प्रशासकिय अधिकार मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रदान केलेले प्रशासकिय अधिकार महामंडळाचे सर्व बँक व्यवहार करणेस व धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार	मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचेकडील आदेश क्र.१२०,दि. ०३/११/२०२० आदेश क्र.१६६२ दिनांक २१/९/२०२१	
		मुख्य कार्यकारी अधिकारी	मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे वर्कशॉप, भांडार, स्थापत्य व विद्युत विभागाकडील प्रशासकीय कामकाजाचे सर्व अधिकारी. याकामी रु. ५ लाखापर्यंत वित्तिय अधिकार प्रदान. महामंडळाचे सर्व बँक व्यवहार करणेस व धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार	आदेश क्र. ३७२दि. ०६/५/२०२२ आदेश क्र.१६६२ दि. २१/९/२०२१	
		जनरल मैनेजर (आॅपरेशन व इंजिनिअरिंग)	नाही	आदेश क्र.३५३ दिनांक ४/५/२०२२	
		डेप्युटी चिफ मैनेजर (ऑडिमिन)	र.रु. ५००० पर्यंत तसलमत रक्कमेचे अधिकार, मा.सहव्यवस्थापकीय संचालक यांनी प्रदान केलेले प्रशासकीय अधिकार	परिपत्रक क्र.२५ दिनांक १७/९/२०२१	
२	कामगार व जनता संपर्क विभाग	कामगार व जनता संपर्क अधिकारी	अॅडव्हांस	कार्यालयीन आदेशानुसार	
३	मुख्य अभियंता विभाग	चिफ मैकॅनिकल इंजिनिअर	—		
		झोनल मैनेजर	नाही		

		डेप्युटी चिफ मैनेजर (वकर्स)	नाही		
अ.क्र.	विभाग/डेपो	अधिकारपद	आर्थिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असत्यास)
				आदेश/राजपत्र	
		आगार अभियंता	अँडव्हांस	कार्यालयीन स्थायी आदेशानुसार	
४	मालमत्ता विभाग	प्र.सहव्यवस्थापक (लॅण्ड अँण्ड इस्टेट)	नाही
५	लेखा विभाग	मुख्य लेखा व वित्त अधिकारी	मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मा. सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेअंती ऑँडीट करून बिले अदा करणे. पेशन अदायगी व सर्व आर्थिक अनुषंगिक नोंदी व कार्यवाही.	कार्यालयीन आदेशानुसार
		मुख्य अंतर्गत अर्थांचिक्षक	नस्ती व सर्व देयकांचे ऑँडीट करणे	कार्यालयीन आदेशानुसार	
		असि.सुप्रिटेंडंट (पणारपत्रक प्रमुख)	वेतन नोंदणी	-----	
६	वाहतुक व्यवस्थापक कार्यालय	चिफ ट्रॉफिक मैनेजर (आॅपरेशन)	—		
		चिफ ट्रॉफिक मैनेजर (कर्मशिर्याल)	—		
		वाहतुक नियोजन संचलन अधिकारी	नाही		
		आगार व्यवस्थापक	तसलमात रक्कम रु.५०००/-		
		अपघात विभाग प्रमुख	तातडीची मदत म्हणुन संबंधित हॉस्पीटलच्या नावेरूपये ५०,०००/- पर्यंत व मयत व्यक्तीच्या वारसास २,००,०००/- पर्यंत मदत देण्यात येते.	कार्यालयीन आदेश क्र. १५१ दिनांक ८/४/२०१५	
		मुख्यालय क्र.१ व २			
		सांख्यिकी विभाग	नाही		
		खाजगी बस विभाग	नाही		
		आर अँण्ड टी विभाग	तसलमत र.रु.५००००	का.आ.क्र.१४७ दि. २३/४/२०१२	
		पासविभाग	तसलमात रक्कम रु.३०००/-	कार्यालयीन आदेश क्र. २४९७ दि. २१/१०/२०१५	

		बीआरटी विभाग	नाही		
अ.क्र.	विभाग/डेपो	अधिकारपद	आर्थिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	
७	मुख्यालय क्र.१ व २	अपघात विभागप्रमुख	अपघातग्रस्तांना वैद्यकिय तातडीची मदत म्हणून संबंधित हॉस्पिटलच्या नांवे ५०००० पर्यंत व मयत व्यक्तींच्या वारसदारास रु.२ लाखांपर्यंत मदत देण्यात येते.	कार्यालयीन आदेश क्र. १५१ दिनांक ८/४/२०१५	
८	पास विभाग	पास विभाग प्रमुख	तसलमत रु.३०००	का.आ.क्र.२४९७ दि. २१/१०/२०१५	
९	बी.आर.टी.विभाग	बी आर टी मैनेजर	—	आदेश क्र.४०२ दि. १०/५/२०२२	
		माहिती व तंत्रज्ञान अधिकारी	नाही		
१०	सुरक्षा विभाग	सुरक्षा अधिकारी	नाही		
११	चौकशी विभाग	खातेनिहाय चौकशी अधिकारी	नाही	नाही	
१२	भांडार विभाग	भांडार अधिकारी	—		
१३	स्थापत्य विभाग	चिफ इंजिनिअर (सिव्हिल)	—		

ख

अ.क्र.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	

१	प्रशासन विभाग	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक	परिवहन महामंडळाचे प्रशासकिय प्रमुख म्हणून सर्व प्रशासनिक अधिकार १)कर्मचारी विशेष नियुक्त्या,कामगार वेतन विषयक सर्व धोरणात्मक मान्यता देण्याचे अधिकार देण्याचे अधिकार, २) प्रशासन विभागाच्या अधिकार—यांना व सेवकाना कामकाजाचे अधिकार प्रधान करणे. जबाबदारी सोपविणे,बदलीने नियुक्त्या करणे ३.सर्व सेवकवर्गाचे नियोजन व कामकाज पद्धतीचे अधिकार ३)वाहतुक संचलनाचे नियोजनाच्या अनुषंगाने घ्यावयाचे प्रशासकिय निर्णय	मा.संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार व मेमोरेंडम अॅण्ड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन च्या माध्यमातून प्राप्त अधिकार	
अ.क.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	
		मुख्य कार्यकारी अधिकारी	मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे वर्कशॉप, भांडार, स्थापत्य व विद्युत विभागाकडील प्रशासकीय कामकाजाचे सर्व अधिकार	आदेश कं/५२१ दिनांक २५/५/२०२२	
		जनरल मैनेजर (ऑपरेशन व इंजिनिअरिंग)	प्रशासन, चिफ ट्रान्सपोर्ट मैनेजर(ऑपरेशन) चिफ ट्रान्सपोर्ट मैनेजर(कमर्शियल) चिफ मैकॉनिकल इंजिनिअर, झोनल मैनेजर व डेप्युटी चिफ मैनेजर (वकर्स) यांचे कामकाजावर नियंत्रण.वाहतुक व कार्यशाळा विभागांचे सर्व कामगाजावर नियंत्रण	आदेश कं.३५३ दिनांक ४/५/२०२२	
		डेप्युटी चिफ मैनेजर (ॲंडमिन)	मुख्य अभियंता, वाहतुक व्यवस्थापक, यांच्या खालोखाल कार्यशाळेकडील व वाहतुक विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांचे प्राप्त अहवालावर गैरवर्तनाची कारवाई करणे किंवा शासन निर्णय घेणे, बदलीने नियुक्त्या करणे व अनु अंगिक कामकाजाच्या जबाबदा—या सोपविणे.		
२	कामगार व जनता संपर्क विभाग	कामगार व जनता संपर्क अधिकारी	१)अंशदारी वैद्यकीय योजना कामकाज २)कामगार कल्याण योजना कामकाज ३)कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, मे. उच्च न्यायालय कामकाज ४)प्रेसमोठ प्रसिद्धी कामकाज ५)कामगार संघटनाबाबत संपर्क कामकाज ६)परिवहन महामंडळाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन व इतर कार्यक्रम		
अ.क.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	
३	मुख्य अभियंता विभाग	चिफ मैकॉनिकल इंजिनिअर	आहे	कार्यालयीन स्थायी आदेशानुसार	
		झोनल मैनेजर	आहे	कार्यालयीन स्थायी आदेशानुसार	

		डेप्युटी चिफ मैनेजर (वर्कर्स)	आहे	कार्यालयीन स्थायी आदेशानुसार	
		आगार अभियंता	अँडल्हॉन्स	कार्यालयीन स्थायी आदेशानुसार	
४	मालमत्ता विभाग	प्र.सहव्यवस्थापक (लॅण्ड अँण्ड इस्टेट)	नाही	--	--
५	लेखा विभाग	मुख्य लेखा व वित्त अधिकारी	लेखा विभागाचे विभागप्रमुख या नात्याने कामकाज करणे लेखा कर्मचा—यांवे रजा मंजुरी, वेतन व ईतर प्रशासकीय कामकाज.		
		मुख्य अंतर्गत अर्थांविक्षक	-----		
		असि.सुप्रिटेंट (पगारपत्रक प्रमुख)	-----		
६	वाहतुक व्यवस्थापक विभाग	चिफ ट्रॉफिक मैनेजर (आँपरेशन)	परिवहन महामंडळाचे वाहतुक विभागाकडील सर्व उपविभाग, डेपो, यांचे कामकाजावर व सर्व अधिकारी, कर्मचारी, यांचेवर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या रजा मंजुर करणे, रुट रेशनलायझेशन नुसार मार्गाचे अटल बस (पुणे कोअर सिटी व डेपो कोअर सिटी), एअर पोर्ट बस सुविधा, कलर कोड नुसार नियोजन, बसमार्गाचे नियोजन करणे बसमार्गत बदल करणे, नव्याने बसमार्ग सुरू करणे, तोट्यातील बसमार्ग बंद करणे. प्रवाशी भाडे व आकार याबाबतचा प्रस्ताव तयार करणे दैनंदिन उत्पन्नाचा आढावा घेणे, शासनाकडे, लोकप्रतिनिधी स्थानिक पुढारी, अन्य संस्था व संघटना, प्रवासी यांचेशी पत्रव्यवहार करणे, तसेच वाहतुकीचे संबंधित संपूर्ण कामकाज पाहणे.	कार्यालयीन स्थायी आदेशानुसार	
अ.क.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	

		वाहतुक नियोजन संचलन विभाग	परिवहन महामंडळाचे वाहतुक नियोजनाच व संचलन विभागातील संपुर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणे. परिवहन महामंडळाचे सर्व मार्गांचे नियोजनाच्या दृढे नियतेसं'या निश्चित करणे, व नियतेचे वेळापत्रक तयार करणे, तसेच नियतेमध्ये व वेळापत्रकमध्ये वेळोवळी बदल करणे. प्रवासी तकारी सोडविणे व शासनाकडील, लोकप्रतिनिधी स्थानिक पुढारी, अन्य संस्था व संघटना, प्रवासी यांचे सुचनेनुसार प्रस्ताव तयार करून मानतेअंती बदल करणे. बस मार्गनिहाय उत्पन्नाचे आधारे, प्रवासी गरजेनुसार मार्गात योग्य तो बदल करणे, नव्याने बसमार्ग सुरू करणेपुर्वी मार्गांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करणे.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
		डेप्युटी चिफ मैनेजर	आगाराकडील संपुर्ण कामकाज व सेवकांवर नियंत्रण ठेवणे त्यांचे रजा मंजुर करणे आगाराचे वाहतुकीचे व्यवस्थापन अतिशय कार्यक्षमरित्या करणे. परिशिक्षण, परिचालन, प्रशासन व विकास करणेसाठी योग्य ते नियोजन करणे, प्रवासी व कामगार तकारीचे निवारण करणे कामगारांना त्याचे गैरवर्तनाकामी स्थायी आदेशातील तरतुदीनुसार आरोपपत्र देणे, चौकशीकामी निलंबीत करणे, शास्ती करणे, गंभीर गैरवर्तनाबाबत बडतर्फीचे शासन प्रस्तावित करणे.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
अ.क्र.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा / नियम / आदेश / राजपत्र	शेरा (असल्यास)

	/अपघात विभाग	अपघात झाल्यास वाहक चालकांचा जाब जबाब घेणे तसेच चालक वाहकांना मारहाण झाल्यास पोलीस चौकीत गुन्हा दाखल करणे. अपघातामध्ये बसचे अन्य वाहन धारकाकडून नुकसान होऊन सदर वाहनधारक दोषी असल्यास नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करणे व ती त्यांचेकडून वसुल करणे. तसेच प्राणांतिक, गंभीर, किरकोळ जखमी अपघात झाल्यास त्याचा रितसर पोलीस पंचनामा करून घेणे. तद्दनंतर प्राणांतिक, गंभीर, किरकोळ जखमी यांचा न्यायालयीन दावा दाखल झाल्यानंतर त्यासंबंधी संपुर्ण कागदपत्राची पुर्तता करावी लागते. अपघातात गस्तांना व मयत व्यक्तीचे वारसास ताळ्काळ आर्थिक मदत करणेकामी कार्यवाही केली जाते.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
७	मुख्यालय कं.१ व २	कंट्रोलर व चेकर सेवकांवर नियंत्रण ठेवणे सेवकांना डचुटी देणे चेकिंग झोन नुसार नियोजन करणे, दंड वसुली बाबतचे कामकाज, नागरिकांसाठी शववाहिनी उपलब्ध करून देणे, कंट्रोलर व चेकर यांचे मासिक अलोकेशन, चेकिंग सिट तयार करणे.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
	सांख्यिकी विभाग	परिवहन महामंडळातील सांख्यिकी माहितीबाबतची मासिक, त्रैमाहिक, सहामाही, नऊवार्षिक, वार्षिक अहवाल तयार करून वरिष्ठांना व अन्य संबंधित कार्यालयांना सादर करणे. केंद्र व राज्य शासन यांच्या नमुन्यात परिवहन महामंडळाची सांख्यिकी माहिती देण्याची कार्यवाही केली जाते.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
अ.क.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	<div style="display: flex; justify-content: space-between;"> <div style="text-align: center;">संबंधित कायदा/नियम/ आदेश/राजपत्र</div> <div style="text-align: center;">शेरा (असल्यास)</div> </div>

	खाजगी बस विभाग	खाजगी बस विभागाकडील संपूर्ण कामकाज व कर्मचारी याचेवर नियंत्रण ठेवणे, रजा मंजूर करणे, खाजगी बस ठेकेदाराकडील बिलांचे तपासून एकत्रिकरण करून अंतिम मंजुरी घेवून लेखा विभागाकडे पाठविणे, खाजगी बस विभागासंबंधी संपूर्ण पत्रव्यवहार व तदअनुषंगिक कामकाज करणे. न्यायालयीन दावेबाबत कामकाज करणे.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
	आर ॲण्ड टी विभाग	पुणे महानगर परिवहन महामंडळाने खरेदी केलेल्या नवीन बसेस परिवहन कार्यालयाकडे रजिस्ट्रेशन करणे, जुन्या बसेस पासिंग करणे, खटला निरस्त करणे, मोटार व्हैईकल टॅक्स भरणे, पर्यावरण कर भरणे, परमिट नुतनीकरण करणे व त्या अनुषंगाने इतर कामे करणे.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
	पास विभाग	परिवहन महामंडळाकडील पास विभागाचे एकुण ६६ पासकेंद्रावरून विद्यार्थी जेष्ठ नागरिक, प्रवासी, मनपा सेवक, पासेस वितरीत करण्याचे नियोजन व त्याची जुळवृत्त करणे, पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांचे योजने अंतर्गत विविध प्रकारचे अनुदानित पासेस तयार करून वितरीत करणे त्याबाबतचे बिल अंतिम करणे, खात्याअंतर्गत लेखा परिक्षण करून दोन्ही मनपा कडे बिलाची मागणी करणे, आवश्यक पास साठचाची भांडार विभागाकडे वेळोवेळी मागणी करणे, कर्मचाऱ्यांचे कामकाज व रजेवर नियंत्रण ठेवणे. मी कार्ड प्रकल्प योजने अंतर्गत संपूर्ण मी कार्ड व मी कार्ड स्वरूपाचे पासेस वितरणाचे कामकाज करणे.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
	बीआरटी विभाग	बीआरटी संदर्भात कामकाज पाहणे, बीआरटी मागावरील बसेसची वारंवारिता प्रमाणित करणे, इटेलिजेट ट्रांझीट मॅनेजमेंट सिस्टम यंत्रणा राबविणे व देखभाल दुरुस्तीसाठी समन्वय साधणे, कमांड कंट्रोल सेंटर मधील नियंत्रण देखभाल समन्वय राखणे, नवीन बीआरटी मार्ग सुरू करित असताना दोन्ही महानगरपालिकेशी समन्वय साधणे.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
अ.क्र.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/ शेरा (असल्यास)

				आदेश/राजपत्र	
८	मुख्यालय कं.१ व २		अपघात झाल्यास वाहक चालकांचा जाब जबाब घेणे तसेच चालक वाहकांना मारहाण झाल्यास पोलीस चौकीत गुन्हा दाखल करणे. अपघातामध्ये बसचे अन्य वाहन धारकांडून नुकसान होऊन सदर वाहनधारक दोषी असल्यास नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करणे व ती त्याचेकडून वसुल करणे. तसेच प्राणांतिक, गंभीर, किरकोळ जखमी अपघात झाल्यास त्याचा रितसर पोलीस पंचनामा करून घेणे. तदनंतर प्राणांतिक, गंभीर, किरकोळ जखमी यांचा न्यायालयीन दावा दाखल झाल्यानंतर त्यासंबंधी संपूर्ण कागदपत्राची पुरता करावी लागते. अपघातात ग'स्तांना व मयत व्यक्तीचे वारसास तात्काळ आर्थिक मदत करणेकामी कार्यवाही केली जाते.	कार्यालयीन स्थायी आदेशनुसार	
९	पास विभाग	मश्वर्ती पास विभाग प्रमुख	पासकेंद्र व कार्यालयीन कामकाज नियंत्रण कर्मचा—यांचे रजा मंजूर/रजेवर नियंत्रण पुणे व पिंपरी—चिंचवड महानगरपालिका यांचे गी विविध अनुदानित पासेसवाबत समन्वय राखणे.	नाही	
	बीआरटी विभाग	बीआरटीप्रमुख	परिवहन महामंडळाकडील संपूर्ण बीआरटी संदर्भात कामकाज पाहणे.		
			*बीआरटी मार्गावरील बसेसची वारंवारीता प्रमाणीत करणे.		
			*इंटरिलिंजेट ट्रॉन्झोट मॅनेजमेंट सिस्टम यंत्रणा राबविणे व देखभाल दुर्घटीसाठी समन्वय साधणे.		
			* कमांड कंट्रोल सेंटर मधील नियंत्रण, देखभाल समन्वय राखणे.		
			* नविन बीआरटी मार्ग सुरू करत करताना दोन्ही महानगर पालिकेशी समन्वय साधणे.		
		माहिती व तंत्रज्ञान अधिकारी	*कमांड कंट्रोल सेंटरचे उपाविभागातील सेवक, संबंधित संस्था यांचे पत्र व्यवहार याबाबत समन्वय राखणे.		
			*तक्रार निवारण कक्ष, वायरलेस, टेलिफोन, कॉलसेंटर इत्यादी सेवकांवर नियंत्रण ठेवणे.		
१०	सुरक्षा विभाग	सुरक्षा अधिकारी	१) सुरक्षा विभाग व कार्यालयीन कामकाज नियंत्रण २) कर्मचा—यांचे रजा मंजूर/रजेवर नियंत्रण	नाही	
अ.क.	विभाग	अधिकारपद	प्रशासनिक अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)

				आदेश/राजपत्र	
११	चौकशी विभाग	खालेनिहाय चौकशी अधिकारी	१) महामंडळाकडील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे आढळून येणा—या गैरवर्तनाच्या स्थायी आदेशामधील नमुद तरतुदीनुसार नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरुन चौकशी कामकाज पुरता करणे व चौकशी अहवाल निष्कर्षासह संचिका पुढील कार्यवाहीस्तव वरिष्ठांकडे सादर करणे. २) विभागाकडील कर्मचा—यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे.		
१२	भांडार विभाग	भांडार अधिकारी	बसेस दुरुस्तीसाठी आवश्यक मटेरीयलची खरेदी करणे	मा.अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे आदेशाप्रमाणे	
		भांडार अधिकारी	मागणीप्रमाणे मटेरियलची पुरता करणे		
		गुणवत्ता नियंत्रक	आलेल्या मटेरियलची गुणवत्ता तपासणी करणे		
१३	स्थापत्य विभाग	चिफ इंजिनिअर (सिब्हिल)	स्थापत्य विभागासंबंधी संपूर्ण कामकाज.		

ग

अ.क्र.	विभाग	अधिकारपद	फौजदारी अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	
१	प्रशासन विभाग	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक	आहे	---	
		सहव्यवस्थापकीय संचालक	आहे	---	
		मुख्य कार्यकारी अधिकारी	नाही	---	
		जनरल मॅनेजर (आॅपरेशन व इंजिनिअरिंग)	नाही	---	
		डेप्युटी चिफ मॅनेजर (अॅडमिन)	नाही	---	
२	कामगार व जनता संपर्क विभाग	कामगार व जनता संपर्क अधिकारी	नाही	---	
अ.क्र.	विभाग	अधिकारपद	फौजदारी अधिकार	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	

३	कार्यशाळा	चिफ इंजिनिअर झोनल मैनेजर	नाही नाही	— —	
		डेयुटी चिफ मैनेजर(वर्क्स)	नाही	—	
		आगार अभियंता	नाही	—	
४	मालमता विभाग	प्र.सहव्यवस्थापक (लॅण्ड अँण्ड इस्टेट)	नाही	—	
५	लेखा विभाग	मुख्य लेखा व वित्त अधिकारी	नाही	—	
		मुख्य अंतर्गत अर्थान्विक्षक	नाही	—	
		असि.सुप्रिटेंडंट (पणारपत्रक प्रमुख)	नाही	—	
६	वाहतुक व्यवस्थापक	चिफ ड्रॉफिक मैनेजर (आपरेशन)	नाही	—	
		वाहतुक नियोजन संचलन अधिकारी	नाही	—	
		डेयुटी चिफ मैनेजर	नाही	—	
		सांस्थिकी विभाग	नाही	—	
		खाजगी बस विभाग	नाही	—	
		आर अँण्ड टि विभाग	नाही	—	
७	मुख्यालय क्र.१ व २	अपशात विभागप्रमुख — मुख्यालय क्र.१व२	नाही	—	
८	पास विभाग	पास विभाग प्रमुख	नाही	—	
९	बी आर टी	बीआरटी विभागप्रमुख	नाही	—	
		माहिती व तंत्रज्ञान अधिकारी	नाही	—	
१०	सुरक्षा विभाग	सुरक्षा अधिकारी	नाही	—	
११	चौकशी विभाग	खातेनिहाय चौकशी अधिकारी	नाही	—	
१२	भांडार विभाग	भांडार अधिकारी	नाही	—	
		भांडार अधिकारी	नाही	—	
		गुणवत्ता नियंत्रक	नाही	—	
१३	स्थापत्य विभाग	चिफ इंजिनिअर (सिल्हील)	नाही	—	

अ.क्र.	विभाग	अधिकारपद	अर्धन्यायिक अधिकार	संबंधित	शेरा (असल्यास)
				कायदा/नियम/	
				आदेश/राजपत्र	
१	प्रशासन विभाग	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक	आहे	---	
		सहव्यवस्थापकीय संचालक	आहे	---	
		मुख्य कार्यकारी अधिकारी	नाही	---	
		जनरल मैनेजर (आँपरेशन व इंजिनिअरिंग)	नाही	---	
		डेयुटी चिफ मैनेजर (अॅडमिन)	नाही	---	
		नोडल ऑफिसर (माहिती अधिकार)	नाही	---	
२	कामगार व जनता संपर्क विभाग	कामगार व जनता संपर्क अधिकारी	नाही	---	
३	मुख्य अभियंता विभाग	चिफ मैकॉनिकल इंजिनिअर	नाही	---	
		झोनल मैनेजर	नाही	---	
		डेयुटी चिफ मैनेजर(वर्क्स)	नाही	---	
		आगार अभियंता	नाही	---	
४	मालमता विभाग	प्र.सहव्यवस्थापक (लॅण्ड अॅण्ड इस्टेट)	नाही	---	
५	लेखा विभाग	मुख्य लेखा व वित्त अधिकारी	नाही	---	
		मुख्य अंतर्गत अर्थान्वक्षक	नाही	---	
		असि.सुप्रिटेंडंट (पणारपत्रक प्रमुख)	नाही	---	
६	वाहतुक व्यवस्थापक	चिफ ट्रॉफिक मैनेजर (आँपरेशन)	नाही	---	
		वाहतुक नियोजन संचलन अधिकारी	नाही	---	
		डेयुटी चिफ मैनेजर	नाही	---	

अ.क.	विभाग	अधिकारपद	अर्धन्यायिक अधिकार	Sंबंधित	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	
	सांख्यिकी विभाग		नाही	---	
	खाजगी बस विभाग		नाही	---	
	आर अॅण्ड टि विभाग		नाही	---	
७	मुख्यालय कं.१ व २	अपघात विभागप्रमुख —मुख्यालय कं.१ व २	नाही	---	
८	पास विभाग	पास विभाग प्रमुख	नाही	---	
९	बी आर टी	बीआरटी विभागप्रमुख	नाही	---	
	माहितीव तंत्रज्ञानअधिकारी		नाही	---	
१०	सुरक्षा विभाग	सुरक्षा अधिकारी	नाही	---	
११	चौकशी विभाग	खातेनिहाय चौकशी अधिकारी	नाही	---	
१२	भांडार विभाग	भांडार अधिकारी	नाही	---	
	भांडार अधिकारी		नाही	---	
	गुणवत्ता नियंत्रक		नाही	---	
१३	स्थापत्य विभाग	चिफ इंजिनिअर (सिल्वील)	नाही	---	

य

अ.क.	विभाग	अधिकारपद	न्यायिक कर्तव्ये	Sंबंधित	शेरा (असल्यास)
				कायदा/नियम/ आदेश/राजपत्र	
१	प्रशासन विभाग	अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक	आहे	---	
	सहव्यवस्थापकीय संचालक		आहे	---	
	मुख्य कार्यकारी अधिकारी		नाही	---	
	जनरल मैनेजर (ऑपरेशन व		नाही	---	
	डेयरी चिफ मैनेजर (ऑडिमिन)		नाही	---	

२	कामगार व जनता संपर्क विभाग	कामगार व जनता संपर्क अधिकारी	नाही	---	
अ.क्र.	विभाग	अधिकारपद	न्यायिक कर्तव्ये	संबंधित कायदा/नियम/	शेरा (असल्यास)
				आदेश/राजपत्र	
३	मुख्य अभियंता विभाग	चिफ मेकॉनिकल इंजिनिअर	नाही	---	
		झोनल मैनेजर	नाही	---	
		डेयुटी चिफ मैनेजर(वर्कर्स)	नाही	---	
		आगार अभियंता	नाही	---	
४	मालमत्ता विभाग	प्र.सहव्यवस्थापक (लॉण्ड ऑफ इस्टेट)	नाही	---	
५	लेखा विभाग	मुख्य लेखा व वित्त अधिकारी	नाही	---	
		मुख्य अंतर्गत अर्थान्विष्क	नाही	---	
		वरिष्ठ लिपिक (पागरपत्रक प्रमुख)	नाही	---	
६	वाहतुक व्यवस्थापक	चिफ ट्रॉफिक मैनेजर (आँपरेशन)	नाही	---	
		वाहतुक नियोजन संचलन अधिकारी	नाही	---	
		आगार व्यवस्थापक	नाही	---	
		अपघात विभागप्रमुख मुख्यालय क्र.१ व २	नाही	---	
		सांख्यिकी विभाग	नाही	---	
७	मुख्यालय क्र.१ व २	असि.डेपो मैनेजर	नाही	---	
८	पास विभाग	पासविभागप्रमुख	नाही	---	
९	बी आर टी	बीआरटी व्यवस्थापक	नाही	---	
		माहिती व तंत्रज्ञान अधिकारी	नाही	---	
१०	सुरक्षा विभाग	सुरक्षा अधिकारी	नाही	---	
११	चौकशी विभाग	खातेनिहाय चौकशी अधिकारी	नाही	---	
१२	भांडार विभाग	भांडार अधिकारी	नाही	---	
		भांडार अधिकारी	नाही	---	
		गुणवत्ता नियंत्रक	नाही	---	

१३	स्थापत्य विभाग	चिफ इंजिनिअर (सिल्वील)	नाही	---	
		गुणवत्ता नियंत्रक	नाही	--	